Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759 Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 (Rs. In Lakhs) | Quarter ended | Year ended | Year ended | 31/03/2021 | 31/12/2020 | 31/03/2020 | 31/03/2021 | 31/03/202 | Audited | Un-Audited | Audited | Audit **Particulars** Total Income from Operations (net) 1292.66 993.39 | 1406.35 Net Profit / (Loss) for the period 63.02 25.99 152.99 215.50 15.88 Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period pefore tax (After Exceptional and 15.88 63.02 25.99 152.99 215.50 or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period (3.61)129.59 after tax (After Exceptional and / 42.22 2.11 96.18 or Extraordinary items)
Total Comprehensive Income for the (3.61) 42.22 2.1 96.18 129.59 period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)
Equity Share Capital 364.83 364.83 364.83 364.83 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited 2318.49 Balance Sheet of the Previous Yea (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED

2. Diluted

1) The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved

Company website www.centenialindia.com and BSE Limited website: www.bseindia.com.

and taken on record by the Board of Directors at their meeting held on June 28, 2021 The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available or

Place: Mumbai, Maharashtra Date: June 28, 2021

Vijay MAJREKAR Managing Director ~ DIN: 00804808

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD

0.20

#### REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED Regd. Office: Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate Goregaon (East), Mumbai-400 063 CIN: L28920MH1970PLC014746 Extract of Audited Standalone Financial Results for the guarter and year

ended 31st March, 2021

			(Rs	s. in Lakns)
SI. No.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended
		31.03.2021	31.03.2021	31.03.2020
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	3,444.94	8,298.51	2,108.46
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	235.99	23.88	10.95
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	235.99	23.88	10.95
4	Net Profit / (Loss) for the period after tax	175.71	21.54	(3.41)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	181.87	27.70	(16.42)
6	Equity Share Capital	1,098.24	1,098.24	1,098.24
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020		3,033.17	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic	1.60	0.20	(0.03)

1.60 (0.03)NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

On Behalf of Board of Directors (Rishabh R. Saraf) Mumbai June 29, 2021 Managing Directo

#### REMI PROCESS PLANT AND MACHINERY LIMITED Regd. Office: Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate Goregaon (East), Mumbai-400 063 CIN: L28920MH1974PLC017683

Extract of Audited Standalone Financial Results for the guarter and year

ended 31st March, 2021

			(Rs	s. in Lakhs)
SI.	Particulars	Quarter	Year	Quarter
No.		ended	ended	ended
		31.03.2021	31.03.2021	31.03.2020
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	747.88	_,	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	119.37	215.33	62.17
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	119.37	215.33	62.17
4	Net Profit / (Loss) for the period after tax	85.40	177.64	60.21
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	92.98	195.13	33.56
6	Equity Share Capital	176.00	176.00	176.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020		1,959.51	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic	4.85	10.09	3.42
	2. Diluted	4.85	10.09	3.42

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.co

On Behalf of Board of Directors (Rishabh R. Saraf) Executive Director June 29, 2021

# ARIHANT TOURNESOL LIMITED

CIN No.: L15315MH1991PLC326590 Regd. Office: PLOT NO. B-3, IN FRONT OF SHAKTI TYRES, MIDC PH-1, AKOLA, Maharashtra-444001 Corporate Address :- 34 B. Jolly Maker Chamber-II, Nariman

Point, Mumbai-400 021 T.: +91-22 -22821776 | W:- www.arihanttournesol.com E: info@arihanttournesol.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2021

		(г	is. III Lacs)
Particulars	Quarter Ended March 31, 2021	Year Ended March, 31 2021	Quarter Ended March, 31 2020
Total Income from Operations	0.01	0.01	-
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(12.52)	(15.62)	(5.92)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12.52)	(15.62)	(5.92)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12.37)	(15.47)	(5.92)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		(15.47)	(5.92)
Equity Share Capital	989.83	989.83	989.83
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations) -	(0.10)	(0.10)	(0.00)
Basic : Diluted :	(0.12) (0.12)	(0.16) (0.16)	(0.06) (0.06)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other DisclosureRequirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on www.bseindia.com and the www.arihanttournesol.com. (URL of the filings - listingbseindia.com).

Place: Mumbai

Date: 29.06.2021

By Order of the Board

(Rs. In Lacs)

Mr. Anand Kalyanchand Thole Whole Time Director DIN: 08204993

PARK Office:125/126 MAHADA IA COMPLEY NEHRU POAD SHIPPUR 425/05 DHULE MAHADASHTRA

	Audited Financial Result				AHANASHIN	(Rs. In Lacs)
	PARTICULARS	3 M	onths Ende	ed	Year E	nded
	PARTICULARS	31.03.2021 Audited	31.12.2020 Unaudited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited
1)	Net Sales / Income from operations	-	-	-	-	
2)	Profit / (loss) from ordinary activities after tax	(1.99)	(0.76)	(0.40)	(6.83)	(11.48)
3)	Total Comprehensive Income	(1.99)	(0.76)	(0.40)	(6.83)	(11.48)
4)	Paid-up Equity Share Capital (Face value of Share Rs.10 each	1310.70	1310.70	1310.70	1310.70	1310.70
5)	Reserves excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting year	-	-	-	-	-
6)	Earning per share(EPS)					
	Basic and diluted EPS before Extraordinary items Basic and diluted EPS after Extraordinary items	(0.02) (0.02)	(0.01) (0.01)	(0.00) (0.00)	(0.05) (0.05)	(0.09) (0.09)
	Notes: 1)The company is not going concern but co					

significant adjustments required to the carrying amounts of its assets except for investments for which adequate provision has been made for dimunition in value thereof. All liablities has been classified as of current nature irrespective of their terms of repayment. 2) The Company at present is not pursuing any busines activity and hence there are no reportable segments as per the Accounting Standard on Segment Reporting(AS17) 3) The Board of Directors of the Company at its meeting held on 29th June, 2021 have reviewed and approved the audited accounts for the Quarter ended 31st March 2021.

For AUTORIDERS FINANCE LIMITED

# CIN: L99999MH1994PLC080502

Regd. Office: 201 Kailash Plaza, Plot No A-12, Opp Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai 400053 EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED AS AT 31 MARCH 2021

(₹ in lakhs, except per share data)

19

Particulars	Quarter ended 31 March 2021 (Unaudited)	Quarter ended 31 March 2020 (Unaudited)	Year ended 31 March 2021 (Audited)	Year ended 31 March 2020 (Audited)
Total Income from Operations (net)	10,755	15,505	26,197	81,360
Net Profit/ (Loss) before Tax and Exceptional Items	(8,554)	(13,899)	(15,000)	(6,194)
Net Profit/ (Loss) before Tax after Exceptional Items	(10,855)	(1,69,251)	(17,301)	(1,61,546)
Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	(12,041)	(1,45,378)	(18,086)	(1,40,121)
Total Comprehensive Income	(11,914)	(1,40,426)	(20,911)	(1,32,310)
Equity Share Capital	9,586	9,563	9,586	9,563
Earning Per Share (of ₹10 each)				
Basic	(12.57)	(152.97)	(18.90)	(147.06)
Diluted	(12.57)	(152.97)	(18.90)	(147.06)

Notes:

1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and year ended as at 31 March 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and year ended as at 31 March 2021 are available on the Stock Exchanges websites. (www.nseindia.com/ www.bseindia.com) and Company's websites https://erosstx.com/investors/financial-reports/

2. Additional information on Standalone financial results is as follows:

(₹ in lakhs) Quarter ended Quarter ended Year ended Year ended 31 March 2021 31 March 2020 31 March 2021 31 March 2020 **Particulars** (Unaudited) (Audited) (Audited) (Unaudited) 8.932 24,450 66,900 Total Income from Operations (net) 10.144 Net Profit/ (Loss) before Tax and Exceptional Items (9,452)(15, 126)(15,847)(9,934)Net Profit/ (Loss) before Tax after Exceptional Items (9,452)(1,42,976)(15,847)(1,37,784)Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items (10,588)(1,18,936)(16,983)(1,16,073)Total Comprehensive Income (10,590)(1,18,870)(16,997)(1,15,978)

3. The accompanying consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 28 June 2021,

For and on behalf of Board of Directors

Farokh P Gandhi

Place: Mumhai Date: 28 June 2021

DIN 03112612 Chief Financial Officer and Executive Director

# KONKAN RAILWAY CORPORATION LTD. Ŕ

(A Government of India Undertaking) te Identity No. : U35201MH1990GOI223738 Subscribed & Paid up Share Capital : ₹ 5560.70 Cr. Regd. Office / Corporate Office : Belapur Bhavan, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614. Tel :- (022) 27572015 – 18 ● Fax No. (022) 27572420 ● Website : www.konkanrailway.com

#### Audited Financial Results for the Year Ended 31st March 2021 Pursuant to listing Agreement entered with National Stock Exchange of India

(₹ in Lakhs) For the For the For the For the Half vear Half vear Year Ended Year Ended **Particulars** Ended Ended 31-Mar-2021 | 31-Mar-2020 31-Mar-2021 31-Mar-2020 (Audited) (Audited) (Unaudited) (Unaudited 1,57,635 Total Income from Operations 1,08,789 1,33,867 2,64,268 Net Profit / (Loss) for the period (before Tax, (10,731)384 Exceptional and/or Extraordinary items) 3.763 (36,641)Net Profit / (Loss) for the period before tax (10.731)3.763 (36.641)384 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (10,731)3,763 (36,641)384 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive (19,662)(12,317)(18,696)(55,112)Income (after tax)] Paid up Equity Share Capital 1,48,119 1,28,306 1,48,119 1,28,306 Reserves (excluding Revaluation Reserve) (3,99,052)(3,44,299)(3,99,052)(3,44,299)8 Net worth 1,57,018 1,91,958 1,57,018 1,91,958 9 Paid up Debt Capital / Outstanding Debt 2,82,969 2,33,025 2,82,969 2,33,025 10 Outstanding Redeemable Preference Shares 4,07,951 4,07,951 4,07,951 4,07,951 11 Debt Equity Ratio 1.80 1.21 1.80 1.21 Earnings Per Share (of 1000/- each) (for continuing and discontinued operations) (78.44)29.45 (267.85)3.00 1. Basic: 2. Diluted (Refer Note (e)) 7.02 0.72 13 Capital Redemption Reserve 14 Debenture Redemption Reserve 15 Debt Service Coverage Ratio (0.5286)1.5495 (1.6546)1.0291 (0.5286)1.5495 (1.6546) 16 Interest Service Coverage Ratio 1.0291

#### a) The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial results filed with the National Stock Exchange (NSE) under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)

- Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on the website of the National Stock Exchange (www.nseindia.com) and KRCL (www.konkanrailway.com). For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the National Stock Exchange (NSE) and can be accessed on the website of NSE.
- In the F.Y. 2018-19 the company has come out with the 2nd Rights Issue for INR 19600 Lakhs to the shareholders in their existing shareholding proportion which was kept open from 01/12/2018 to 29/12/2018 (both days inclusive).

During FY 2019-20 the company has allotted shares against 2nd right issue to the tune of ₹ 2352 Lakhs whereas in June'2020 the remaining shares of 2nd Right issue were allotted to the shareholder amounting to ₹2940 Lakhs. The Board of Director in their meeting have allowed for receiving the subscription from the shareholders

even after the closure of Rights Issue Likewise in the F.Y. 2019-20 the Company has announced 3rd Right issue of ₹ 49000 Lakhs to the shareholders in their existing shareholding proportion which was kept open for the period 16/12/2019 to 14/01/2020 (both days inclusive). During FY 20-21 the Company has allotted shares against 3rd right issue to the tune of ₹ 16873 Lakhs whereas share application money received whose allotment is not yet

initiated is ₹2259 Lakhs as on 31st March'2021. Further in the month of May' 2021, ₹8131 Lakhs was received as share application money but allotment is not yet initiated. And balance of ₹217 Lakhs is not yet received from the shareholders till date Consequently, the Board of Director in their meeting have allowed for receiving the subscription from the

shareholders even after the closure of Rights Issue. The prior period expenses and income accounted for during the year have been treated in accordance with Ind AS-8. The relevant adjustments have been made and the corresponding previous year figures have been restated, including in the retained earnings for figures prior to previous year.

As such, Income amounting to ₹826 Lakhs accounted for during the current year, were pertaining to previous year(s). Therefore as per Ind AS - 8, these prior period expenses and income have been shifted to previous year and the relevant expenses and income for previous year are restated, resulting in the reduction of Profit After Tax for previous years by ₹ 212 Lakhs. Consequently, opening Reserves and Surplus for that year have also been increased by ₹ 1039 Lakhs. Also Current and Non-Current Liabilities for the previous year have been restated and increased by ₹ 1091 Lakhs and Current Assets for the previous year have been restated and increased by ₹265 Lakhs.

KRCL has issued Compulsory Convertible Non Cumulative Preference Shares worth ₹ 407951 Lakhs which for the period are further anti-dilutive, hence diluted EPS has not been calculated.

> For Konkan Railway Corporation Ltd. Sd/-

Place: CBD Belapur, Navi Mumbai

(Sanjay Gupta) Chairman & Managing Director DIN: 06710604

#### **BDH INDUSTRIES LIMITED**

Regd. Off.: Nair Baug, Akurli Road, Kandivli-East, Mumbai-400101; CIN: L24100MH1990PLC059299 Tel. No. 022-6155 1234; Fax No. : 022 - 2886 8349; E-mail : investors@bdhind.com; Website : www.bdhind.com

sults for the Quarter and Year Ended on 31st March 2021 (Rs. in Lakhs except Earning per Share) **Particulars** Quarter Ended | Year Ended | Quarter Ended 31.03.2021 31.03.2021 31.03.2020 Audited Audited Audited Total income from operations 2056 74 5,875.47 1.272.19 Net Profit for the period before tax 250.42 874.54 146.32 Net Profit for the period after tax 185.45 635.94 115.08 177.81 628.30 Total Comprehensive Income for the period after tax 102.86 Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each) 575.73 575.73 575.73 Other Equity (excluding Revaluation Reserves) 3,578.08 [Rs. 3,093.71 Lakhs as on 31st March, 2020] Earnings Per Share (before & after extra ordinary items) 2.00 (Face value of Rs. 10/- each) - Basic & Diluted 3.22 11.05

Note: The above is an extract of the detailed format of the Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021 filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone Unaudited Financial Results are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and on Company's website (www.bdhind.com)

> By order of the Board For BDH Industries Limited

Jayashree Nair Place · Mumbai Chairperson & Managing Director DIN: 00027467 Date : 28th June, 2021

#### MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

B-701, 7th Floor, Aurus Chambers, S.S.Amrutwar Marg, Worli, Mumbai-400013. Off: +91-22-24979758, Telfax: +91-22-24909003, Email: uvwtskl@gmail.com CIN- L27290MH1972PLC016127

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2021 (₹in Lakhs) Quarter ended on Year ended on 31.03.2021 31.12.2020 31.03.2020 31.03.2021 31.03.2020 **Particulars** Audited Unaudited Audited Audited Audited Total Income from operations(Net) 193.15 0.00 186.79 12.52 Net Profit/(Loss) for the period (before tax Exceptional and/or extra ordinary items) (22.91)171.89 (13.11)120.06 (45.49)Net Profit/(loss) for the period before tax, (22.91)171.89 (13.11)(45.49)(after Exceptional and/or extraordinary items) 120.06 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) (57.56)171.89 (13.11)85.4 (45.49)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (57.56)171.89 (13.11)85.41 (45.49)Equity share capital 89.11 89.11 89.11 89.11 89.11 Other Equity (excluding revaluation reserves) Earning per share(of Rs 10/- each) (Before and after Extra ordinary items) (0.65)1.93 (0.15)0.96 (0.39)Diluted (0.65)1.93 (0.15)0.96 (0.39)Earning per share (after extraordinary items) of Rs 10/- each (0.65)1.93 (0.15)0.96 (0.39)

Notes a) The above is an extract of the detailed format of audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financial Results are available on the Stock exchange's website viz www.bseindia.com. This financial statement has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS)

the provisions of the Companies Act, 2013, as applicable and guidelines Issued by the Securities and Exchange Board of India (SEBI). For Mirch Technologies (India) Limited

(0.65)

1.93

Ushadevi Shivkumar Ladha Place: Mumba **Managing Director** Date: 28.06.2021

# Morgan Stanley

Diluted

Morgan Stanley India Primary Dealer Private Limited

18th Floor, Tower 2, One World Center, Plot- 841, Jupiter Textile Mill Compound, Senapati Bapat Marg. Lower Parel, Mumbai 400013

(0.15)

0.96

(0.39)

## Audited Financial Results for the Year ended 31st March 2021

(Rs. Crores)

Balance Sheet as at 31st March, 2021 SOURCES OF FUNDS Shareholders' Funds 699.38 Share Capital 1,411.35 Reserves and Surplus 2,110.73 Liabilities & Provisions 1.738.14 Non-Current Liabilities Current Secured Loans 9,229.12 Other Current Liabilities 94.50 11,061.76 13,172.49 APPLICATION OF FUNDS Non-Current Assets Fixed Assets 4.16 15.28 Loans and Advances Others 40.33 **Current Assets** Stock in Trade 12,513.69 Loans and Advances 276.72 Trade Receivables 36.01 Other Current Assets 305.74 13,132.16

<u> </u>	13,172.49
Profit and Loss Account for the year ended 31st Marc	h 2021
Income	11 2021
Interest	538.51
Discount	68.94
Trading Profit/ (Loss)	(22.76)
Fees and Commission Income	22.31
Others	1.52
Ermonoss	608.52
Expenses Interest	290.11
Administrative and Other Costs	60.82
Administrative and other costs	350.93
Profit Before Tax	257.59
Net Profit	189.53
Regulatory Capital Required (As per Capital Adequacy Guidelines)	607.73
Actual Capital	2,089.94
Return on Net Worth	10.73%

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at its meeting held on 23rd June, 2021.
- 2. There was no borrowing from the call money market during the year.
- 3. The securities held as Stock in Trade are fair valued 4. Leverage ratio: 5.41 times (average) and 8.65 times (Peak)
- 5. Capital Adequacy ratio considering applicable risk weights including market risk was as below: 30th June 2020 30th September 2020 31st December 2020 31st March 2021 77.30% 63.24% 51.58% 50.12%
- 6. Investment in non-government securities as on 31st March 2021:

No.	Issuer	Amount	Extent of private placement
1.	PSUs	482.89	25.00
2.	FIs	681.05	464.88
3.	Banks	10.52	-
4.	Corporates	801.05	325.00
	Provision held towards depreciation	(25.43)	(9.42)
	Total	1950.08	805.46

All the investments in the above non government securities are listed, rated and are above investment grade securities

7. The results have been extracted from the audited accounts and are published in accordance with the Reserve Bank of India circular DNBR.PD.004/03.10.119/2016-17 dated August 23, 2016 as amended from time to time.

For Morgan Stanley India Primary Dealer Private Limited

Place: Mumbai Dated: 23rd June, 2021

To Place your Tender/ **Notice** Ads.

FREE PRES नवं शिक्त

Pls. Call 022-69028000

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खोपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सुचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालवात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर वांना जवाबदार धरता येणार नाही, ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल न्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

# **CHANGE OF NAME**

#### NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM HARSHADA LAHU PARAB (OLD NAME) TO RUCHITA RUPESH MUNGEKAR (NEW NAME) AS PER GAZZATE. (M-2057839)

I, NAVIN KUMAR DECLARE THAT MY SON NAME AS PER ADHAR CARD AMOL KUMAR IS WRONGLY WRITTEN IN SCHOOL RECORDS AS KUSHAGRA AMOL, HIS CORRECT & REAL NAME IS AMOL KUMAR AFFIDAVIT DT. 24.06.2021.

I HAVE CHANGED MY NAME FROM GANI ABDUL NABI SHAIKH (OLD NAME) TO ABDUL GANI ABDUL NABI SHAIKH (NEW NAME) AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MARY JANET CHINNATHAMBI TO MARY JANET PETER JOHN AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM MISS. SHAKUNTALA KASHIRAM SHINDE TO MRS. SHWETA RAVINDRA AYRE AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM

MANOJ PRAVINCHAND JAIN TO MANOJ PRAVINCHANDRA JAIN AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM PRAFULLKUMAR SUDHAKAR

CHOUDANKAR TO PRAFULL SUDHAKAR CHOUDANKAR AS PER DOCUMENT. CL-608

I HAVE CHANGED MY NAME FROM ZAINABIA ALIASGAR LOKHANDWALA TO ZAINAB ALIASGAR LOKHANDWALA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGE MY NAME FROM MANIHAR MOHAMMED TAUSEEF YAAR MOHAMMAD TO TAUSEEF YAAR MOHAMMED MANIHAR AS PER AFFIDAVIT.

I, TASNEEM HUZEFA PATEL HENCEFORTH WILL BE CALLED TASNEEM MOONAZ KHAMBATI AS PER MY AADHAR CARD NO. 6379 6258 5195 I HAVE CHANGED MY NAME FROM AKIL ABDUL MAJID ANSARI TO AKIL ABDUL MAJEED ANSARI AS PER AFFIDAVIT

I HAVE CHANGED MY NAME FROM PARVIN AKIL ANSARI TO PARVEEN AKIL ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-855 A PUBLIC NOTICE

I am investigating the title of under mentioned property jointly belonging to 1) Mr. Satish Kanjibhai Lakhani 2) Mr. Samir.Satish Lakhani 3) Mr. Rajesh Kanjibhai Lakhani 4) Mr. Devang Rajesh Lakhani having their address at 13, Bhuleshwar Road, Rajmahal, Mumbai-400002 ("Owners"). The Owners have represented that the structure known as "Raj Mahal referred to in the Schedule hereunder is entirely occupied by tenants, save and except the 4<sup>th</sup> and 5<sup>th</sup> floor which are in possession of the Owners. ALL PERSONS having any claim, against in to or upon the said property or any part thereof by way of inheritance, agreement, contract, sale mortgage, possession, gift, lease, lien, charge, trust, tenancy, maintenance, easement or otherwise are required to notify the same in writing alongwith the supporting documentary evidence to the undersigned at the address or by email given hereinbelow within 15 days from the date hereof otherwise it will be deemed that there are no claims and/or that the same are waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece or parcel of land or ground lying, being and situate at Bhuleshwar Road, Mumbai-400 002 in the Registration Sub-district of Mumbai City together with the structures standing thereon known as "Raj Mahal" (which is entirely occupied by tenants, save and except the 4th and 5th floor which are in possession of the Owners), adm. 528 sq. yards equivalent to 441.48 sq meters or thereabout and as per property card 500 sq yards equivalent to 418.06 sq. meters or thereabouts registered in the Books of the Collector of Land Revenue under Cadastral Survey Number 2381 of Bhuleshwar division, Old No. 536-536, I New No. 2607 and 2608; Old Survey No. 59 and 59 and New Survey No. 1 and 2/569 and Cadastral tenement or dwelling house standing thereon and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates and Taxes under 'C' Ward Nos. 5146, 5147, 5259-61 and formerly Street Nos. 12, 14, 16, 18, 20, 24, 26 and (1) (2) and now bearing Street Nos. 10-13 Bhuleshwar Road, and which premises are bounded as the follows i.e. to say:

On or towards the North : by Rathi House On or towards the South: by Krishna Bhuwan, On or towards the East : by Bhuleshwar Road, and On or towards the West : by 2nd PhophalWadi

Dated this 30th day of June, 2021

Rakesh G. Jain Advocate High Court, 2/20, Kesar Building, 201/211, Princess Street, Mumbai-400 002.

#### CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401, MAHARASHTRA. Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759

Sr.	Particulars		Quarter ende		1.000	Year ended
No.	Particulars	31/03/2021 Audited	31/12/2020 Un-Audited		31/03/2021 Audited	31/03/2020 Audited
1	Total Income from Operations (net)	1292.66	993.39	1406.35	3702.56	5570.69
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	15.88	63.02	25.99	152.99	215.50
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	15.88	63.02	25.99	152.99	215.50
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	(3.61)	42.22	2.11	96.18	129.59
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(3.61)	42.22	2.11	96.18	129.59
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	8	1 20	82	820	2318.49
8	Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)	100.757	99000	0.65=		180,000
	(a) Basic	(0.10)	1.16	0.06	2.64	3.55
	(b) Diluted	(0.10)	1.16	0.06	2.64	3.55

 The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on June 28, 2021.

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Limited website : www.bseindia.com.

Place: Mumbai, Maharashtra Date: June 28, 2021

Vijay MAJREKAR Managing Director ~ DIN: 00804808

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

# कामगारांसाठी जाहीर सूचना / नोटीस

रमेशकुमार तुळशीराम सजदेव सर्वे नं. ८३/१ ढोकाळी व गट नं. ३१/१/अ चीतळसर मानपाडा, क्षेत्र १२०७५ चौ.मीटर ठाणे.

या जाहीर नोटीसब्दारे कळविण्यात येते की, उपरोक्त मालक वरील रिकामी जागा आमच्या मालकीची असुन त्या जागेचा कोणताही औद्योगिक वापर आमच्या मार्फत करण्यात आलेला नाही. सदर ठिकाणी कोणताही कारखाना अथवा आस्थापना कार्यरत नव्हर्त परिणामी कोणतेही कायम / हंगामी / कंत्राटी कामगार / कर्मचारी कार्यरत नव्हते तथापी मालकांना भूखंड विकसित करावयाचा आहे. त्यामुळे परिणामित होणाऱ्या सर्व कायम, हंगामी कंत्राटी / प्रशिक्षित इत्यादी कामगारांना या नोटीसव्दारे सूचित करण्यात येते कि, या आस्थापनेत काम करणाऱ्या कामगारांची काही कायदेशीर देणी किंवा कामगार / कामगार संघटना / इतर संघ व कोणत्याही व्यक्तीचा दावा , मागणी/ अधिकार किंवा कोणत्याही स्वरूपाचे हक्क असल्यास त्यांनी तसे कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, ऑफिस कॉम्प्लेक्स बिल्डिंग, ६ वा माळा, लेबर कोर्टच्या वर मुलुंड चेक नाका, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम - ४००६०४ यांचे कार्यालयाकडे लेखी निवेदन ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात सादर करार्व विहित वेळेस निवेदन सादर न केल्यास अशा दाव्याची दखल न घेता ते अशा व्यक्ती / मजुर / कामगार संघटना यांनी हक्क सोडलेले आहेत व ते आमच्यावर बंधनकारक नाही असे समजून आम्ही पढील कार्यवाही करु यांची संबंधीतांनी नोंद घ्यावी.

स्थळ: ठाणे

दिनांक: 30/06/2021

रमेशकुमार तुळशीराम सजदेव

# ॲक्सिस बँक लिमिटेड

(सीआयएन : एलह ५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९) स्ट्रकचर्ड ॲसेटस् ग्रुप आणि कॉपरिट कार्यालय, ''ॲक्सिस हाऊस'', सी-२, ७ वा मवला, बाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरजी, मुंबई-४०० ०२५. बुः + ९१ २२ २४२५५७२८, मोबाः ९७६९७६८७८९, www.axisbank.com

### मॉदणीकृत कार्यालयः "जिञ्ल", ३२ मजला, सामर्थेश्वर मॉदर समोर, लॉ गार्डन जवळ, एतसक्रिज अडमराबाद - ३८०००६ विक्री/ई-लिलावाकरिता जाहीर सचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२च्या नियम ८(६) सहवाचता जोडपत्र IV-ए नुसार

सिक्यरिटाबद्रोशन ऑण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फावनान्शिवल ॲसेटस् ऑण्ड एम्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (सरफैसी ऑक्ट. २००२) सहवाचता सिक्परिटी इंटोस्ट (एन्फोर्सबेंट) इल्स. २००२ च्या नियम ८(६) व नियम ९ च्या परंतुकान्वये स्थावर मसेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार म्हणजेच ओनस एंटरप्रावझेस प्रा. लि. आणि हमीदार/गहाणदार/ मालल म्हणजेच कल्पेश शाह आणि तृती शाह यांना याद्वारे सूचना देण्यात वेते की, खालील वर्गिलेल्या स्थावर मिळकती (कल्पेश शाह आणि तुमी शाह यांच्या नाले) या ॲक्सिस बॅक लि. म्हणजेचे तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कच्चा ॲक्सिस बैंक लि. (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती कर्जदारांनी उपभोगलेल्या विविध सुविधांकरिता खालील नमुद्र मिळकर्तीकरिता मुख्य कर्जदार ओनस एन्टरप्रायश्रेस प्रा. लि. आणि कल्पेश शाह आणि तृत्री प्राप्त (हमीदार/महाणदार) यांचेकडून तारण धनकोंना अकीत २६/११/२०१८ रोजीस रु. १३,१९,७५,२९४/~ (स्पये तेरा कोटी एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार दोनहो चीऱ्याण्णव मात्र) सह प्रदानाच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने त्यावरील प्रदील व्याज, अनुषंगिक खर्च, इतर प्रभार, परिव्यय इ. च्या वसुनीसाठी जुलै १९, २०२१ रोजी स. ११ वा. ''जे जेश्रे आहे तत्त्वाने'', ''ते आहे जसे आहे तत्त्वाने'', ''ते काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' आणि ''विना अवलंब तत्त्वाने'

विकरवात येगार आहे. मिळकतीची राखीव किंमत आणि इसारा अनामत	। रवकमेचा तपशिल खा	ली दिलेला आहे.
मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रु. यात)	इसारा अनामत रक्कम (इअर) रु.
फ्लॅट क्र. १५०१, १५वा मजला, मोजमापित १३७३ चौ.फू. (बिल्टअप क्षेत्र अंदाजे), सह कार पार्किंग, मोराज कासा ग्रॅनेड बिल्डिंग, प्लॉट क्र. ५७, ग्यान विकास रोड, सेक्टर १७, कोपरावेरने, नवी मंबई ठाले	\$,C0,00,000	१८,००,०००/=

वरील मिळकर्तीचा प्रत्यक्ष कवता हा सरफैसी ऑक्ट, २००२ अंतर्गत जिल्हा दंडाधिकारी, ताणे बांनी मंजूर केलेल्या दिगांक ०७ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या आदेशानसार २४ फेब्रवारी, २०२० रोजी मंडल अधिकारी, तहसिलदार, ठाणे यांनी घेतला आणि ॲक्सिस बैंक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष करूना सोपविला आहे.

बोली सादर करणे आणि मुंबई येथे देव 'ऑक्सिस बँक लि.' च्या नावे डिमांड द्वापट/पे ऑर्डर खालील इअर भरणा करण्यासाठी पत्थावर जुलै १६, २०२१ रोजी किंखा पूर्वी सादर करावची आहे. अंतिम तारीख. श्री. संदीप कुमार अग्रवाल, ॲक्सिस बॅंक लि., ७ वा मजला, "ऑक्सिस हाऊस" बाडिया इंटरनेशनल सेंटर, पांडरंग ब्रथकर मार्ग, बरळी, मुंबई-४०० ०२५, लॉण्ड लाईन क्र. : + ९१-२२२४२५५७२८, मो. + ९१-९७६९७९८७८९. मिळकतीचे निरीक्षण जलै ५ ते १६, २०२१ पर्वंत

ई-लिलाबाची तारीख जुलै १९, २०२१ रोजी स. ११.०० ते द. १.०० दरम्यान, शेवटच्या पाच मिनिटांत बोली लावली तर प्रत्येकी पाच मिनिटांच्या आपोआप विस्तारासह. आणि वेळ बोली वाटीव रवकम र. ५०,०००/- (रुपये पंजास हजार मात्र) तारण धनकोंना ज्ञात भारः संच क्र. । येथील फ्लॅट करीता देखभाल शुल्क प्रलंबित आहे ते जून, २०२० पर्वंत सोसायटीच्य

दाञ्चानुसार रु. ४१,८६९/- आहे.

epape Treepressjournal in

संच क्र.। मधील फ्लॅट हा श्री. कल्पेश शाह बांनी घेतलेल्या गूहकर्ज करीता एक्सिस बँकेकडे गहाण आहे. ०३.०९.२०२० रोजीसची यह कर्जांची धकवाकी रू. ९५,८२,९६४/- आहे. कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे लक्ष तारण मत्तांच्या विमोचनासाठी उपलब्ध बेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३

च्या पोटकलम (८) च्या तस्तुदींकडे वेथण्यात वेते. सदर सचना ही सिक्यरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २०२० अंतर्गत कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना १५ दिवसांची

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शतीकरिता कृपया https://www.axisbank.com/auction-notices/

मोबाईल क्र. २७६२७१८७८९

आणि/किंवा https://axisbank.auctiontiger.net येथे दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. प्राधिकत अधिकार ऑक्सिस वंक लि दिनांक : जुन ३०, २०२१

यह जनसाधारण की सूचना के लिए है कि यनायटेड काँग्रेस पार्टी (पार्टीकानाम ) नाम का राजनैतिक दल जिसका मुख्यालय 2017 202,2 रा माला, सुकुमार कॉर्नर, 127- जेपी रोड, दाऊद बाग लेन, अंधेरी (पश्चिम), मुंबई महाराष्ट्र - 400058. में स्थित है (पार्टी कार्यालय का पूरा पता दे ) , और जो भारत निर्वाचन आयोग में पंजीकृत है, अपना नाम बदलकर उत्तर भारतीय विकास सेना ( पार्टी का नया नाम ) करना प्रस्तावित करता है। प्रस्तावित नए नाम पर यदि किसी को कोई आपत्ति है तो वे अपनी आपत्तियां, कारणोसहित, सचिव (राजनैतिक दल), भारत निर्वाचन आयोग, निर्वाचन सदन, अशोक रोड, नई दिल्ली -110001 . को इस नोटिस के

जनसूचना प्रकाशन होने से 30 दिन के भीतर भेज सकते

नोंद. आणि प्रशासकीय कार्यालय : ५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्यकेशनल कॅम्पस मार्ग,

[नियम ८(१)अन्वये)]

ज्याअथीं, निम्नस्वाक्षरीकारांनी दी मोगावीरा को-ऑप, बँक लि. चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ

अनु	कर्जदार/	मागणी सूचनेची तारीख	कब्जाची	स्थावर मिळकर्तीचे वर्णन आणि तारण
क्र.	हमीदारांचे नाव	आणि थकीत रक्कम	तारीख	मत्तेचे मालक
१. २. १.	श्री. शैलेश चिमण सोळंकी सी. पारुल शैलेश सोळंकी-कर्जदार सी. पूजा दिगंबर परब श्री. दिपल रमेश मेहता - हमीदार	१७/०३/२०२१ आणि इ. ४,३६,५७४.००/- (३१/०१/२०२१ रोजीस)	२५,०६,२०२१	श्री. शैलेश चिमण सोळंकी सौ. पारुल शैलेश सोळंकी फ्लॅट क्र. ४, अनमोल रतन अपार्टमेंट, साई कंपाऊंड, अचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), तालुका वसई, पालघर - ४०१ २०९.

मिरा-भाईंदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर पश्चिम, ता. जि. ठाणे-४०११०१ सार्व. आरोग्य विभाग

जा. क्र. मनपा/आरोग्य/१५५/२०२१-२२ दि. : २९/०६/२०२१

।। शुद्धिपत्रक ।।

संदर्भ : १. जा.क्र.मनपा/आरोग्य/६१/२०२१-२२, दि. १७/०६/२०२१ रोजी निविदा सूचना

२. जा.क्र.मनपा/आरोग्य/१५१/२०२१-२२, दि. २४/०६/२०२१ रोजीचे शुद्धिपत्रक.

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात गार्ड/मार्शल तैनात करणे कामाची जाहिर निविदा सूचना दि. १८/०६/२०२१ रोजीच्या दै. जनादेश व दै. नवशक्ती या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदर निविदेस मुदतवाढ देण्यात येत असून कोरे निविदा अर्ज https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि. ०६/०७/२०२१ रोजी दुपारी ०१.०० वाजेपर्यंत उपलब्ध होईल व स्वीकारण्याची येतील. सदर कामाची निविदा दि. ०८/०७/२०२१ रोजी दु. ३.०० वाजता उघडण्यात येईल.

जा.क्र.मनपा/जनसंपर्क/१७१/२०२१-२२. दि. २९/०६/२१

ठिकाणः भाईंदर दिनांकः ०१/११/२०१८

(डॉ. संभाजी पानपट्टे) उप-आयुक्त (आरोग्य) मिरा-भाईंदर महानगरपालिका

सही/-

समिटोमो केमिकल इंडिया लिमिटेड

(सीआयएन: एल२४११०एमएच२०००पीएलसी१२४२२४) नॉदणीकृत कार्यालय: बिल्डिंग क्रमांक १, तळमजला, शांत मनोर सीएबएस लि., चक्रवर्ती अशोक 'X' रोड,

## कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सूचना एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-व्होटींगवर माहिती

याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीची एकवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० जुलै, २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २. ३० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विषयांनुरुप, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून, सामायिक ठिकाणी कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय तसेच कंपनी कायदा २०१३ मधील तरत्दी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम तसेच सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स ) नियम २०१५ त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२०दिनांकीत १३ एप्रिल २०२० परिपन्नक क्र. २२/२०२० दिनांकित १५ जून, २०२०, परिपत्रक क्र. ३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर, २०२०, परिपत्रक क्र. ३९/२०२० दिनांकित ३१ डिसेंबर, २०२० आणि परिपत्रक क. ०२/२०२१ दिनांकित १३ जानेवारी, २०२१ सहवाचत सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०दिनांकीत ५ में २०२०, जी कॉपॉरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि सेबी (ज्यांचा एकत्रित उल्लेख वापुढे ''परिपत्रके'' असा करण्यात येईल) यांनी जारी केली आहेत आणि त्यांनी निर्धारित केलेले विविध नियम यांना अनुसरून घेण्यात येणार आहे. कंपनीचे सभासद या वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह शकतात. व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या कंपनी कायदा २०१३कलम १०३ अनुसार कोरम निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात

ज्या सभासदांचे इ मेल पत्ते कंपनी डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना, वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकांना अनुसरून, वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना तसेच वित्तीय वर्ष २०२०–२१ साठीचा वार्षिक अहवाल पाहण्यासाठी लिंक इ मेलच्या माध्यमातून पाठवण्याची प्रक्रिया १३ ऑगस्ट २०२० रोजी पूर्ण करण्यात आली आहे. सभासदांसाठी एजीएमच्या सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया या एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आली आहे. वरील सर्व कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थळ : www.sumichem.co.in तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे

संकेतस्थळ www.nseindia.com येथेही उपलब्ध आहेत. ज्या सभासदांना कंपनीच्या एजीएमची सुचना आणि वार्षिक अहवाल अद्याप इ मेलच्या माध्यमातून प्राप्त झालेली नाही आणि जे सभासद ते इ मेलच्या माध्यमातून प्राप्त करू इच्छितात अशा सभासदांनी त्याकरिता investor.relations@sumichem.co.in वा पत्यावर ईमेल विनंती पाठवाबी.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद केलेली कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थळ www.sumichem.co.in येथे वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित केल्याच्या तारखेपासून वार्षिक सर्वसाधारण सभा संपेपर्यंत उपलब्ध असतील.

इ मेल आयडी आणि बँक खाते तपशील यांची नोंदणी करण्यासाठी तपशील : जर कंपनीच्या समभागधारकांनी त्याचा / तिचा / त्यांचा इ मेल पत्ता कंपनी / लिंक इन टाइम

इंडिया प्रायव्हेट लिमिटेड - कंपनीचे आरटीए / डिपॉझिटरीज / यांच्याकडे नोंदणीकृत केलेले नाही आणि किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला आपले बैंक: खाते तपशील नोंदणीकृत केलेला नाही त्यांनी खालील प्रक्रियेचा अवलंब करावा.

(i) कंपनीचे आरटीए www.linkintime.co.in लॉग इन करून इन्व्हेस्टर सर्व्हिसेस > इ मेल / बँक डिटेल्स रजिस्ट्रेशन येथे तपशील सादर करावा, आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत

किंवा समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर

(ii) समभागधारकांनी डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (''डीपी'') यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांनी सुचविल्याप्रमाणे आणि त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून इ मेल आयडी आणि बँक खाते तपशील डिमॅट खात्यात नोंदणीकृत करावा.

दूरस्थ इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत इ मतदान करण्यासाठी सूचना आणि

रिमोट ई-व्होर्टींग, एजीएम मध्ये सहभागी होणे आणि एजीएममध्ये ई-व्होर्टींग यासाठीची पध्दत आणि तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे तपशील पाहण्यासाठी भागधारकांनी कृपया कंपनीची वेबसाईट www.sumichem.co.in पाहावी.

मतदानासाठी पात्रता निर्धारित करण्याची कट-ऑफ तारीख :

कट ऑफ तारीख म्हणजे शुक्रवार, २३ जुलै, २०२१ रोजी ज्या सभासदाची नावे सभासद नोंद पुस्तिकेत किंवा डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या प्रत्यक्ष लाभार्थी मालकांच्या यादीत नोंद असतील त्यांना दूरस्थ इ मतदान सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचा हक बजावता येईल तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचा तसेच इन्स्टा पोलद्वारे मतदान करता चेईल.

कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग घेतले असतील आणि ती व्यक्ती कंपनीची सभासद झाली असेल आणि कट ऑफ तारखेला त्या व्यक्तीकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती instameetlinkintime.co.in येथे विनंती करून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. मात्र जर तो / ती व्यक्ती दूरस्थ इ मतदानासाठी यापूर्वीच एलआयआयपीएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर तो / ती व्यक्ती त्यांचा / तिचा अस्तित्वात असलेला युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकते. ज्या सभासदांनी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद एजीएम

मध्ये उपस्थित राह शकतात मात्र असे सभासद एजीएम मध्ये पुन्हा इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकणार नाहीत.

समभागधारक / सभासद बांना इ मतदान प्रक्रियेसंदर्भात कोणतीही शंका असल्यास त्यांनी instameet@linkintime.co.in या पत्यावर लेखी स्वरूपात संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक (०२२ - ४१९८६१७५) या क्रमांकावर संपर्क साधावा.

लाभांशावरील कर कपात : कंपनीच्या संचालक मंडळाने प्रस्तावित केलेला लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यास अदा करण्यात येईल. लाभांश हा प्राप्तिकर कायद्याच्या मूलखोताशी कर कपात संबंधी तरतुर्दीना अधीन असेल. मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आमचे रजिस्ट्रार्स अँड ट्रान्सफर एजंटस (आरटीए) यांनी लाभांशावरील टीडीएस संदर्भात सामान्य माहिती कंपनीच्या समभागधारकांना इ मेलद्वारे तसेच पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. आणि टीडीएसवर सवलत मिळवण्यासाठी प्रक्रियेची माहिती कंपनीच्या समभागधारकांना वरील माध्यमातून देण्यात आली आहे. सदरील इ मेलचा मसदा कंपनीचे संकेतस्थळ www.sumichem.co.in येथे उपलब्ध आहे. समभागधारकांना विनंती करण्यात येते की, टीडीएसमधून सवलत मिळविण्यासाठी विनंती सादर करताना समभधारकांनी कृपया त्या दळणवळणाचा संदर्भ घ्यावा.

संचालक मंडळाच्या आदेशाने ठिकाण : मंबई प्रवीण डी देसाई विनांक : २८ जून, २०२१ उपाध्यक्ष आणि कंपनी सेक्रेटरी

# The Mogaveera Co-operative Bank Ltd.

वीरा देसाई रोडलगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.

कब्जा सचना (स्थावर मिळकत)

फायनान्शिअल ऑसेटस ऑन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (५४ सन २००२) (सदर ऑक्ट) आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून एक मागणी सुचना जारी करून कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची व्याजासह परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार /हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता नियम ८ अन्त्रये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार/तारण ऋणको आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला

दिनांक: २५.०६.२०२१ सही/-स्थळ: मुंबई प्राधिकृत अधिकारी परिशिष्ट ॥ फॉर्म बी जाहीर उदघोषणा

(इन्सॉल्व्हन्सी औड बॅकरप्टसी (लिक्रिडेशन प्रोसेस) रेग्बुलेशन्स, २०१६ च्या रेग्बुलेशन १२)

	नक्षत्र वर्ल्ड लिमिटेडच्या स्टेकहॉल्ड	संच्या माहितीसाठी-समापनामध्ये
अ. क्र.	संबंधित	तपशील
2	कार्पोरट कर्जद्वराचे नाव	नक्षत्र चल्डं लिमिटेड
4	कॉपॉरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	१३/१०/१९९८
3	कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/ नॉदगीकृत आहे ते प्राधिकरण	आरओसी-मुंबई
¥	कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर/ कॉर्पोरेट कर्जदाराना लिपिटेड लायबिलीटी आयडेंटिफिकेशन क्र.	यु०११००एमएच१९९५पीएलसी०९५४२५
S.	कॉर्पोरेट कर्नदाराचे नोंदणीकृत कार्वातय व मुख्य कार्यालय (असल्यास) द्वांचा पता	ए-१, ७वा मजला, लक्ष्मी टॉवर्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००५१.
Ę	नादारी प्रक्रिया बंद होण्याची तारीख	२७/०५/२०२१
9	कॉर्पोरेट कर्जदाराची समापन सुरू होण्याची तारीख	आदेश मंजुर: २७/०५/२०२१ रोजीस वेबसाइटवर आदेश अपलोड: २८/०६/२०२१ रोजीस
6	सभापक म्हणून कृती करणारे नादासक व्यवसाधिकाचे नाथ आणि नोंदणीकृत क्रमांक	श्री. संतन् टी. राव नोंदणीकृत क्र. आयीबीबीआय/आयपीए-एन००३६०/ २०१७-२०१८/११०५५)
٩	मंडळात नोंदणीकृत असलेला समापकाचा पत्ता आणि इमेल	एएए इन्सॉल्बन्सी प्रोपेजनल्स एलएलपी, ए-३०१, बीएसईएल टेक पार्क, सेक्टर ३०ए, बाशी रेल्बे स्टेशन समीर-४०० ७०५ महाराष्ट्र : santanutray@aaainsolvency.com
ţo.	समापकासह पत्रज्यबहार करण्यासाठी असलेला पत्ता आणि इमेल	एएए इन्सॉल्बन्सी प्रोफेशनल्स एलएलपी, ए-३०१, बीएसईएल टेक पार्क, सेक्टर ३०ए, बाशी रेल्बे स्टेशन समीर-४०० ७०५. महाराष्ट्र : nakshatraworld@aaainsolvency.com
38	दावे सादर करण्याची अंतिम तारीख	26/06/2028

बाद्वारे सचना टेण्यात येते की, सन्याननिय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई बेंच यांनी **दिनांक २७/०५/२०२१** रोजी **नक्षत्र वर्ल्ड लिमिटेड**च्या समापनाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. (२८/०६/२०२१ रोजीस एनसीएलटीच्या बक्षत्र <del>चलडं लिमिटेडच्या</del> स्टेकहोल्डसं यांना वाट्टारे परिसमापकाकडे बाब क्र. १० समोरील पत्यावर २८/०७/२०२१

किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात वेते. विशीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे व्यक्तिश:, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत

दाव्यांचे खोटे किया दिशाभूल करणारे पूरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देशे ठरेल. विनांक: ३०/०६/२०२१ संतर् टी. राय इन्सॉल्बन्सी प्रोफेशनल ठिकाणः मुंबई

एएए इन्सॉल्चन्सी प्रोफेशनल्स एलएलपी नोंद. क.: आयबीबीआय/आयपीए-एन००३६०/२०१७-२०१८/११०५५.

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर

अहमदाबाद येथील खंडपीठ सीए (सीएए) क्र. ३८/२३०-२३२/एनसीएलटी/एएचएम/२०२१ कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणांत

> एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड (ईएसबीपीएल) एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड (ईसीबीपीएल) याच्यातील

व्यवस्थेच्या योजनेच्या प्रकरणांत कंपनी अधिनिवम, २०१३ च्या कलम २३० सह वाचत कलम २३२ आणि अन्य प्रयोज्य तरतुर्दीच्या प्रकरणांत एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनिवम, १९५६ अंतर्गत नोंदणी केलेली एक कंपनी ...अर्जदार कंपनी १/

जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे- युनिट-१-ए, १५ वा मजला, विभवत कंपनी टॉवर-।, गिफ्ट सिटी, गांधीनगर- गुजरात-३८२३५५ एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत नोंदणी केलेली एक कंपनी ....अर्जदार कंपनी २/ जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे- युनिट-१-ए, १५ वा मजला, विभक्त कंपनी टॉबर-।, गिफ्ट सिटी, गांधीनगर- गुजरात-३८२३५५

(कलम २३०(३) आणि नियम ६ व ७ नुसार एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वेगवेगळवा सभा निमंत्रणाची जाहीर सुचना

द्वार सुचना दश्यात वत को, दिनाक २२ जून, २०२१ च्या एका आदेशान (- आदेश -) नामदार राष्ट्रीय कपन विधी न्यायाधिकरण, अहमदाबाद खंडपीठ ("एनसीएलटी") अहमदाबादने अन्य बार्बीसह एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड च्या शेअर ब्रोकींग डिव्हीजन (विभवत उपक्रम) च्या एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये व त्यांचे संबंधित भागधारक यांच्या विभवती करणाच्या स्वरुपातील व्यवस्थेच्या योजनेत ''योजना'') समाविष्ट व्यवस्था विचारात घेऊन योग्य वाटल्यास सुधारणांसह किया शिवाय मंजुर करण्याच्या कारणास्तव एव्हरयोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड (विभक्त कंपनी) च्या समभागधारक आणि विनातारणी धनको यांची आणि एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड (निर्णायक कंपनी) च्या समभागधारक आणि विनातारणी धनको यांच्या वेगवेगळवा सभा घेण्याचे निर्देश दिले.

सदर आदेश आणि त्यामधील निर्देशांनुसार याद्वारे पुढे सूचना देण्यात येते की, खालील प्रवर्ग/वर्गांच्या वेगवेगळवा सभा त्याच्या यनिट नं. एफ-००३, १ ला मजला, रघलिला मेगा मॉल, पोईसर बस डेपो जवळ, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ येथील कॉपॉरेट कार्यालयात खालील वेळपत्रकानुसार होतील त्या वेळी आणि ठिकाणी समभागधारक आणि विनातारणी धनकोंनी कृपवा हजर राहावे. शनिवार- ३१ जुलै, २०२१

सभांचे तपशील एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट

	लिमिटेड (ईएसबीपीएल)	लिमिटेड (ईसीबीपीएल)
समभागधारक	स. १०.३० वा.	दु. १.३० जा.
विनातारणी धनको	स. ११,३० वा.	द, २,३० वा.

स्पन्दीकरणात्मक निवेदनाच्या विनामूल्य प्रती त्या त्या कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात्न किंवा त्यांचे वकील. मे. ठक्कर अँड पहचा यांच्या ७१, न्यु यॉर्क टॉवर-ए, मुक्तीघाम देशसर समोर, घालतेज, अहमदाबाद-३८००५४

सदर सभेत हजर राह्न मत देण्यास हक्कदार असणारी शक्ती एकतर व्यक्तीश: किंवा प्रतिपत्री मार्फत मत देऊ शक्ते तथापि सभेत हजर राह्न मत देण्यास हक्कदार असलेल्या व्यक्तीने रितसर स्वाक्षरी केलेले विहित नमुन्यातील प्रतिपत्री उपरोक्त संबंधित सभांसाठी निर्धारित वेळेपूर्वी किमान ४८ (अठ्ठेचाळीस) तास अगोद्रर त्या त्या कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा करावे लागतील.

प्रतिपत्री प्रपत्र संबंधित कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयातून विनामृत्य मिळ् शकतील. सदर सभा तसेच तिच्या कोणत्वाही तहकुबी किंवा तहकुबींकरिता अध्यक्ष म्हणून एनसीएलटी ने श्रीमती मोनिका चौधरी, कंपनी सेक्रेटरी (स. क्र. एसीएस३८९७३) यांच्या आणि त्यांच्या गैरहजेरीत श्री. कल्पेश हरीयन, कंपनी सेक्रेटरी (स. क्र. एसीएस५१४११) यांची निवक्ती केली आहे.

योजनेला उपरोक्त सभामध्ये मंजूरी मिळाल्यास त्यानंतर ती एनसीएलटीच्या मंजूरी अधीन राहील. एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड एवहरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड मोनिका चौधरी मोनिका चौधरी सभांसाठी नियुक्त अध्यक्ष सभांसाठी नियुक्त अध्यक्ष ठिकाणः गांधी नगर-गुजरात-३८२३५५ दिनांकः २९ जून, २०२१

नोंदणीकृत कार्यालयः नोंदणीकृत कार्यालयः एव्हरमोर कमोडिटी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड एव्हरमोर स्टॉक ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड सीआसएनः यु७४२१०जीजे१९८४पीटीसी११८१११ सीआवएनः युप१९०९जीजे१९९३पीटीसी११७८९० युनिट-१-ए, १५ वा मजला, टॉबर-।, गिफ्ट सिटी, बुनिट-१-ए, १५ वा मजला, टॉबर-।, गिफ्ट सिटी, गांधीनगर, गुजरात-३८२३५५ गांधीनगर, गुजरात-३८२३५५

# **PUBLIC NOTICE**

Land bearing CTS No. 477/B, 481, 482, 483, 485, 486 and 496, situate at Mahatma Phule Road, Opposite Chintamani Deshmukh Garden, Mulund (E), Mumbai 400081 TAKE NOTICE that Our clients M/s. Konark Realtors have requested us to investigate their Title and issue Title Certificate for the property more particularly described in the Schedule hereunder written. M/s. Konark Realtors have represented that all the properties have been purchased by them by Registered Deed of Conveyances & Registered Agreement for sale from the original owners.

Any person / persons / Body corporate / financial institution / Government having any claim/objection against or to the said M/s. Konark Realtors by way of sale, lease agreement, allotment, agreement to grant leave and licence, charge, lien, lis pendence inheritance, mortgage, gift, exchange, trust, bequest, maintenance, tenancy, easement, possession, occupation, loan or otherwise any interest howsoever are hereby requested to make the same known in writing along with the notarized copy of the supporting documentary evidence in respect thereof to the undersigned at their email address niranjanandcompany@gmail.com, within a period of 15 days from the date of publication of this notice failing which the transaction would be proceed ahead and completed without any reference or recourse to any such claim and the same if any shall be considered to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE ABOVEREFERRED TO All following pieces and parcel of land which are adjoining to each other and ground bearing following Numbers, having following area being lying and situate at Mahatma Phule Road Opp. Chintamani Deshmukh Garden, Tal. Kurla, Village Mulund of Mumbai Suburban

CTS No.	Survey No.	Hissa No.	Area in sq. mtr.	_
477/B	152 A	1/6	30.00	
481	144	13	292.40	_
482	144	14	221.50	
483	144	18	2686.30	
485	144	10	627.80	
486	144	9	550.00	
496	143	4	483.70	_

and bounded as follows:-On or towards North by On or towards South by On or towards East by On or towards West by

Plot bearing C.S. Nos. 478, 479, 480 & 487 Plot bearing C.S. Nos. 504, 503 & 495 Plot bearing C.S. Nos. 488, 493 & 494 Mahatma Phule Road.

Dated this 29th day of June, 2021.

For NIRANJAN & CO. Partner Advocates & Solicitor For Owner/Developer

undersigned having there office at A 1201 Samruddhi Apartments D.L. Vaidya Road Dadar West Mumbai 400028 within 14 days from date hereof failing which the claim or claims if any of such person or persons will be considered to have been waived and / or abandoned and the mortgage shall be SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat no D 102 admeasuring 52.50 square meters equivalent to 565.00 square foot and ive/ 5nos fully paid shares bearing distinctive

City Mumbai. A 1201 Samruddhi Apartments, D.L. Vaidya

जाहीर सूचना

परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या परिसर किंवा

i) मुंबई उपनगर जिल्ह्यात स्थित वसलेले आणि

असलेले मोजमापीत ५५३.१ चौरस मीटर्स, गाव बांद्रा, तालुका अंधेरी, अंतिम प्लॉट क्र.२, (पश्चिम), मुंबई-४०००५० चा सीटीएस क्र. एफ/८७३ धारक जिमनीच्या प्लॉटवर स्थित बोनी कासा अशा ज्ञात इमारतीमधील ५०या मजल्यावरील मोजमापीत ११३,०१ चौरस मीटर्स चटई क्षेत्र निवासी फ्लॅट त्यासह क्र. १०/११ स्टॅक कार पार्किंग स्पेस वापराचा हक.

मुंबई, ३० जून, २०२१ रोजी

प्रांजल दवे ग्रेडिया साल

वकीलः दिपक डॉगरे

वसई येथील मा. श्रीमती एन. के. पाटील, सह दिवाणी न्यायाधिश व. स्तर, वसई हयांच्या न्यायालयात ने.ता. १६/०७/२०२१

Flat No. Building No.F-5/B-27. Lotus Co-operative Hosing Soc. Ltd. Ambadi Road, Vasai West Pin 401202 Mrs. Ruth Heleena Korati(Daughter)

S/4, B-501, Sachivalaya Nagar, Vanastallipuram, Hayathnagar C. V. Rangareddy, Telangana-500070. 3. Mrs. Priyadarshani Galipothu

Flat No. Building No.F-5/B-27, Lotus Co-operative Hosing Soc. Ltd. Ambadi Road, Vasai West Pin 401202

Housing Society Ltd, Ambadi Road West, Dist Palghar - 401202 Applicant

Public At Large... .Respondent ज्याअधी वरील अर्जदार यांनी दिनांक २०/०४/२०२१ रोजी के. शेखर बाबू गोलीपोधु हे दि. १४/०७/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र ) मिळणेसाठी या न्यायालयात चौकशी

Housing Society Ltd, Ambadi Road, Vasai (West), Taluka Vasai Dist. Palghar, Maharashtra. 401202 having App. Market Value Rs. 25 Lakhs only. (Rs. Twenty Five lakhs only.)

ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या यायालयात चौ.अर्ज क्रमांक ४६/२०२१ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हवा न्यायालयांत दिनांक १४/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासून एक महिन्याचे आत लेखी डरकत दाखल करावी, सदरह वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार हवांना वारस दाखला देण्यात येईल हयाची कृपया नींद घेण्यात यावी. आज दि. ०८/०६/२०२९ रोजी माझ्या सहिनिशी व



सही/-

অধিধক

NOTICE

NOTICE TO THE UNIT HOLDERS OF SBI DEBT FUND SERIES C - 19 (1100 DAYS) Unitholders are requested to note that, in terms of the Scheme Information Document, SBI Debt Fund Series C - 19 (1100 Days) (the Scheme) will mature on Tuesday, July 06, 2021 and accordingly, units of the Scheme shall be suspended from trading from the respective stock exchange.

Place: Mumbai Date: June 29, 2021

Vinay M. Tonse Managing Director & CEO

Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) Trustee: SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) Sponsor: State Bank of India Regd Office: 9th Floor, Crescenzo, C - 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Tel: 91-22-61793000 • Fax: 91-22-67425687 • E-mail: partnerforlife@sbimf.com • www.sbimf.com

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

SBIMF/2021/JUNE/17

PUBLIC NOTICE lotice is hereby given to the public that the flat & shares more particularly described in the schedule hereunder written is being mortgaged to icici bank ltd by Mr.Shailesh Jagdish Wagh the only legal heir of Mrs. Vasudha Jagdish Wagh. The property mentioned below was originally purchased by Mrs. Vasudha Wagh post her demise the said property was transferred on my name on the basis of nomination and myself being the sole legal heir of Mr. Jagdish wagh and

Mrs. Vasudha Wagh. All persons having claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage charge, trust, inheritance, possession, lease lein or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the

serial numbers from sno 91 to sno 95 both nclusive of the face value of Rs.50/- (Rs. Fifty each ) issued vide certificate no 19 dated 9th day of April 2005 by Gurukrupa chsl situated on property bearing final plot no 98 of TP scheme no IV Mahim Division & part of CTS nos 274% 276 Mahim Div. Mumba

Mr.Shailesh Wagh Road, Dadar West, Mumbai 400028

याद्वारे सुचना देण्यात येते की, मे. बोनी बिल्डर्स, श्री, अनवर गुलामहसैन लालनी यांचे सोल प्रोपरायटरी कंसर्न ज्यांचा पत्ता गायत्री प्लाझा, ५वा मजला, टर्नर रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०००५० (मालक/विकासक) यांनी सर्व भारांपासून मुक्त याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेला त्यांचा परिसर आमच्या अशीलांना विक्री, हस्तांतर आणि अभिहस्तांतर करण्याचे मान्य केले आहे. कोणत्याही व्यक्तीला याखालील लिखित

कोणत्याही भागावर किंवा मध्ये कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, वारसाहक, ताजा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तांतरण, हस्तांतरण, कुळवहिबाट, उप-कुळवहिबाट, अंत्यदान, परवाना, निर्वाह, कर्ज, धारणाधिकार, प्रतिज्ञा, कोर्टाद्वारे मंजुर किंवा जारी आदेश, निर्णय किंवा हुकुम, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण, जमी, तडजोड किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे निम्नस्वाक्षरीकारांना ५वा मजला, दर्गा चेंबर्स, ४० वॉटरफिल्ड रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०००५० येथे या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. अन्यथा कोणतेही दावे द्यात नसल्याचे मानण्यात येतील आणि दावे जर असल्यास ते त्यागित आणि परित्यागित समजण्यात येतील आणि आमचे अशील परिसराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण करतील.

(परिसराचे वर्णन)

टी.पी.एस.।।।, डॉ. आंबेडकर रोड, बांट्रा

वकील आणि सॉलिसिटर्स

শি.ক্ল.০৭

चौ.अ.क.४६/२०२१

Shekar babu Galipothu .... Deceeased Mary Shekar Babu Galipothu

(Daughter)

4. Simran Shekar babu Galipothu (daughter) Flat No. F-5, B-27, Lotus Co-operative

अर्ज क्रमांक ४६/२०२१ दाखल केला आहे. Schedule of Property

Flat No. F-5,B-27, Lotus Co-operative

यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली. हकुमावरुन



SBI MUTUAL FUND

For SBI Funds Management Private Limited